

February 10, 2025

To,
The Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
2nd Floor, Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001
Scrip Code: 520155

Dear Sir / Madam,

<u>Subject: Newspaper Publication of Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2024</u>

Reference: Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

This is to inform you that the Board of Directors of the Company in its meeting held on Friday, February 07, 2025, has approved the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2024.

In this regard and pursuant to the provisions of Regulation 47 of the Listing Regulations, we herein enclose the copy of the Newspaper publications dated February 09, 2025, published in the following newspapers:

- 1. The Free Press Journal (English Newspaper)
- 2. Navshakti (Marathi Newspaper)

You are requested to take the same on record.

Thanking you

Yours faithfully

For Starlog Enterprises Limited

Edwina Dsouza Whole-time Director and Chief Financial Officer

DIN: 09532802 Place: Mumbai Encl: A/a BRANCH ADDRESS:- 2ND FLOOR, ELECTRIC MANSION, APPASAHEB MARATHE MARG, PRABHADEVI, MUMBAI, MAHARASHTRA-400025

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY) Whereas the undersigned being the Authorised Officer of the PNB Housing Finance Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets & in compliance of Rule 8(1) of Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 or the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notice/s on the date mentioned against each account calling upon the respective borrower/s to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of notice(s)/ date of receipt of the said notice/s. The borrower/s having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/s and the public in general that the undersigned has take The borrowers raining lates of lepay the annotatini, force is needy given to the borrowers and the popular late and the undersigned has taken possession of the property lists described herein below in exercise powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned against each account.

The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/ies and any dealing with the property/ies will be subject to the charge of PNB Housing Finance Ltd., for the amount and interest thereon as per loan agreement. The borrowers' attention is invited

to provisions	of Sub-section (8) of Section1	3 of the Act, in respect of time av	ailable, to rec	eem the secured assets.
Loan Account No.	Name of the Borrower/Co- Borrower/Guarantor	Demand Notice Date	Amount Outstanding	Date of Possession Taken	Description Of The Property Mortgaged
HOU/PRDV/ 0917/433096 B.O.: Prabhadevi		26-10-2021	Rs. 69,95,879.21 (Rupees Sixty Nine Lakhs Ninety Five Thousand Eight Hundred Seventy Nine & Twenty One Paisa Only) as on 26-10-2021		Casa Lakeside Wing E, Cluster No.1, 12,9,902, Lake Shore Green (the Rise) Palava 2, Village Khoni & Anterli Talukakalyan, Distt. Thane, Maharashtra - 421201.
PLACE:- P	RABHADEVI, [DATE:- 08-0	02-2025 AU	THORIZED	OFFICER, PNB HOUSING FINANCE LTD.

TAKE NOTICE THAT our client intends to purchase from Mr. Kamlesh Jhabarmal Sharma and Mrs. Neha Kamlesh Sharma, the ownership rights in respect of commercial office unit No. 204, admeasuring 68.56

rights in respect of commercial office unit No. 204, admeasuring 68.56 square metres carpet area, on the 2nd floor of the building Shri Sai Corporate Park, situated at New Link Road, Goregaon West, Mumbai 400104, along with the right to use Car Parking Space No. 16, and the shares in respect thereof ("the said Premises").

Any person having any claim or right in respect of the said Premises by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, maintenance, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his such claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed supporting documents, failing which, the transaction shall be completed without further reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on our client.

Mumbai, dated this 9th day of February, 2025.

M/s. A. V. Jain Associates, Advocates for the Intending Purchaser Office No. 26, Darashaw Building, 1st Floor, 24, Jambulwadi, Dhobi Talao, Mumbai – 400 002. dipesh@avjainassociates.com

अतः अन्य शर्तो यथावत रहेगी।

PR.NO.346113 Rural Work Department(24-25):D

ज्ञारखण्ड सरकार, कार्यपालक अभियंता का कार्यालय ग्रामीण विकास विशेष प्रमण्डल, धनबाद मोबाईल नं : 8789242462 Email: rdsd.dhanbad@rediffmail.

धनबाद / दिनांक-08.02.2025

शुद्धि पत्र इस कार्यालय के पत्रांक 79 दिनांक 29.01.2025 के द्वारा आमंत्रित अति अल्पकालीन निविदा आमंत्रण स0-RWD/SD/DHANBAD-33/2024-25/3rd Call जिसका PR No. 345389 (Rural Work

)	partment)24-25*D में प्रकाशित	निविदा की तिथियों में निम्नवत् संशोध	नि किया जाता है।
)	विवरणी	पूर्व में प्रकाशित तिथि	संशोधित तिथि
	वेबसाइट में निविदा प्रकाशन की तिथि	दिनांक 06.02.2025	दिनांक 06.02.2025
	ई0–निविदा प्राप्ति की तिथि एवं सम	दिनांक 06.02.2025 से दिनांक 13.02.2025	दिनांक 06.02.2025 से दिनांक 28.02.
	इ0—ानावदा आर्था का साथ एवं सनव	को अपराह्न ०५:०० बजे तक।	2025 को अपराह्न 05:00 बजे तक।
	ई-निविदा खोलने की तिथि एवं समय	दिनांक 15.02.2025 अपराह्न 02:00 बजे।	दिनांक 03.03.2025 अपराह्न 02:00 बजे।

(ई0 नरेन्द्र कुमार) कार्यपालक अभियंता ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, धनबाद

NGL FINE-CHEM LIMITED

Regd Office: 301, E-Square, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai - 400 057.



	UNAUDITED I	FINANCIA	L RESUL			AND NIN		S ENDED	31ST DE	CEMBER,	2024	Amo	unt in lakhs
Г				Conso	lidated			Standalone					
Sr.	PARTICULARS	Q	uarter End	ed	Nine Mon	ths Ended	Year Ended	Q	uarter Ende	ed	Nine Mon	ths Ended	Year Ended
No.		31.12.2024 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)			31.12.2023 (Unaudited)		31.12.2024 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)		31.12.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
1	Total Income from operations	8,896.69	9,859.91	9,163.14	28,392.69	24,939.22	35,281.64	8,698.43	9,683.91	8,900.08	27,784.72	24,511.87	34,487.43
2	Net Profit for the period before Tax and Exceptional items	126.53	1,332.96	1,432.92	2,638.18	3,834.93	5,441.70	81.11	1,343.01	1,279.54	2,424.28	3,647.13	5,070.83
3	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extra Ordinary items)	127.66	981.27	1,003.36	2,030.83	2,901.84	4,131.67	78.28	1,004.43	889.60	1,865.28	2,767.08	3,851.94
4	Total comprehensive income for the period (Comprising profit for the period (after tax) and other comprehensive	400.00	054.00	4 000 40				0.4.00	075.00			0.754.00	
_	income (after tax)	133.88	951.28	1,006.40	2,007.93	2,887.07	4,116.39	84.26	975.09	892.26	1,842.25	2,751.92	3,836.62
5	Paid up Equity Share Capital (Face value per share Rs. 5)	308.90	308.90	308.90	308.90	308.90	308.90	308.90	308.90	308.90	308.90	308.90	308.90
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited												
7	Balance sheet of the previous year Earnings per share (of Rs. 5 each) (for continuing & discontinued operations)	N.A	N.A	N.A	N.A	N.A	25,971.64	N.A	N.A	N.A	N.A	N.A	25,971.64
	a. Basic	2.07	15.88	16.24	32.87	46.97	66.88	1.27	16.26	14.40	30.19	44.79	62.35
	b. Diluted	2.07	15.88	16.24	32.87	46.97	66.88	1.27	16.26	14.40	30.19	44.79	62.35

The above is the extract of the detailed format of quarterly/yearly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the quarterly/yearly financial results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com & www.nseindia.com) and on the Company website (www.nglfinechem.com)

Place: Mumbai Date: 7th February, 2025



For and On behalf of Board of Directors

Rahul Nachane **Managing Director**

Paras

No

1 Total

2 Net P

3 Net P

4 Net P

5 Total

6 Equity

8 Earni

PARAS DEFENCE AND SPACE TECHNOLOGIES LIMITED

(CIN:L29253MH2009PLC193352)

Registered and Corporate Office: D-112, TTC Industrial Area, MIDC, Nerul, Navi Mumbai - 400706, Maharashtra, India

Tel: +91-22-6919-9999; **Website:** www.parasdefence.com

	Extract of Statement	of Unaudi	ted Standa	lone and C	onsolidate	d Financial	Results fo	r the Quart	er and Nine	e Months e	nded Decei	mber 31, 20	24		
											(Rs. in Lakhs,	except per equ	ity share data)		
	Particulars	Standalone							Consolidated						
ìr.			Quarter Ende	d	Nine Mont	hs Ended	Year Ended		Quarter Ende	d	Nine Month	s Ended	Year Ended		
lo.		December 31, 2024	September 30, 2024	December 31, 2023	December 31, 2024	December 31, 2023	March 31, 2024	December 31, 2024	September 30, 2024	December 31, 2023	December 31, 2024	December 31, 2023	March 31, 2024		
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
1	Total Income from Operations	8,461	8,670	6,373	25,039	17,050	24,177	8,739	8,876	6,493	26,030	17,660	26,177		
2	Net Profit for the period/ year (before tax and Exceptional items)	2,196	2,097	1,036	6,418	3,208	4,461	1,924	1,816	836	5,690	2,836	4,047		
3	Net Profit for the period/ year before tax (after Exceptional items)	2,196	2,097	1,036	6,418	3,208	4,461	1,924	1,816	836	5,690	2,836	4,047		
4	Net Profit for the period/ year after tax (after Exceptional items)	1,657	1,560	760	4,804	2,390	3,422	1,385	1,270	586	4,066	2,043	3,003		
5	Total Comprehensive Income for the period/ year [Comprising Profit for the period/ year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]**	1,648	1,551	759	4,777	2,386	3,386	1,382	1,262	585	4,046	2,040	2,969		
6	Equity Share Capital	4,029	3,900	3,900	4,029	3,900	3,900	4,029	3,900	3,900	4,029	3,900	3,900		
7	Other Equity (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet)						36,582						36,379		
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)														
	a) Basic*	4.12*	4.00*	1.95*	12.19*	6.13*	8.77	3.74*	3.55*	1.71*	11.10*	5.66*	8.22		

b) Diluted* * Not Annualised

Place: Navi Mumbai

Date: February 08, 2025

**Includes share of Non Controlling Interest

Notes:

a) The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2024 filed with the Stock Exchange(s) on February 08, 2025 under Regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforementioned Financial Results is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com & www.nseindia.com) and the Company's Website (www.parasdefence.com).

6.13*

b) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on February 08, 2025

4.00*

4.12*



1.95*

12.19*

The Financial Results can be

accessed by scanning the QR Code

8.77

For and on behalf of Board of Directors of Paras Defence and Space Technologies Limited

11.10*

Munial Sharad Shah

Place: Mumbai

5.66*

8.22

NITIN CASTINGS LIMITED

CIN No. 165990MH1982PLC028822
Reg. Office: 202, A-Wing, Bldg. No. 3, Rahul Mittal Industrial Estate, Sir. M. V. Road, Andheri (East), Mumbai - 400 059 Un-Audited Financial Result for the Quarter and Nine Month Ended 31st December, 2024 Extract of Statement of Un-Audited Financial Results for the Quarter and Nine Month Ended 31st December, 2024

Scrip Code : 508875				Rs. in	Lakhs (Except	per share data)
Particulars		Quarter Ended		Nine Mon	th Ended	Year Ended
	31-Dec-2024	30-Sep-2024	31-Dec-2023	31-Dec-2024	31-Dec-2023	31-Mar-2024
		Un-Audited		Un-Au	udited	Audited
Total Income from Operations	3,451.76	4,021.64	3,509.17	11,533.01	11,320.15	15,309.07
Net Profit for the period (before Tax, Exception and/or Extraordinary Items)	261.85	529.10	386.26	1,342.92	1,256.14	1,781.51
Net Profit for the period before Tax (after Exception and/or Extraordinary Items)	261.85	529.10	386.26	1,342.92	1,256.14	1,544.86
Net Profit for the period after Tax (after Exception and/or Extraordinary Items)	179.80	419.93	300.21	995.81	981.53	1,212.85
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after Tax) and other comprehensives Income (after tax))	179.80	419.93	300.21	995.81	981.53	1,217.16
Equity Share Capital	257.07	257.07	257.07	257.07	257.07	257.07
Earning per Share (of Rs. 5/- each) Basic and Diluted (Note-1)	3.50	8.17	5.84	19.37	19.09	23.67

- (1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 7tl
- (2) The Company is engaged in manufacture of Alloys Steel Castings and there is no separate reportable segment as per Ind_AS 108. (3) The above financial results have been prepared in accordance with the section 133 of the Companies Act, 2013 read with the
- relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India (4) Figures of previous period have been regrouped and / or recasted wherever considered necessary to confirm the grouping of curren
- (5) The Financial Results of the Company are submitted to BSE and are available on Company's website at www.nitincastings.com
- (6) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the BSE under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available of the website of BSE and on the Company's website at www.nitincastings.com

For NITIN CASTINGS LIMITED

a. Basic (in Rs.)

b Diluted (in Rs

Nitin Kedia

Starlog Enterprises Limited Regd. Office: 501, Sukh Sagar, N. S. Patkar Marg, Mumbai – 400007, Maharahstra, India Email: cs@starlog.in | Tel +91 22 69071234 | Fax: +91 22 23687015 | website: www.starlog.in | CIN: L63010MH1983PLC031578 | MSME regn. No. UDYAM-MH-18-0205650

EXTRACT FROM THE UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS OF STARLOG ENTERPRISES LIMITED FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON DECEMBER 31, 2024 (₹ In Lakhs except for earnings per share CONSOLIDATED Quarter Ended 9 Months Ended Quarter Ended Quarter Ended **Particulars** Quarter Ended Ended 31.12.202 31.12.2023 31.12.2024 31.12.2024 31.12.2023 31.12.2024 IND-AS IND-AS IND-AS Inaudite Unaudited Jnaudite 4 Total Income from Operations 452.02 240.67 986.25 513.7 224.95 1.164.29 Net Profit / (Loss) for the period 106.71 (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) 138.98 (210.52)105.90 (264.13)52.43 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 220.1 (210.52)2,686.02 187.07 (264.13 2,631.74 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) (210.52)2.686.02 172.82 (264.13)2.611.75 220.15 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 2,686.02 (210.52)2,611.75 172.82 (264.63)Equity Share Capital 1.196.70 1.196.70 1,196.70 1.196.70 1.196.70 1,196.70 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings per equity share (for continuing and discontinued operations)(In Rs.)

#Exceptional items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules

The above is an extract of the detailed format of quarter and nine months ended financial results filed with the Stock Exchanges unde Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and nine months ended financial results are available on the Bombay Stock Exchange website (www.bseindia.com) and also on the Company's websit www.starlog.in. The same can also be accessed through the below QR code.

1 84

The detailed financial results and this extract were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 07.02.2025.



For Starlog Enterprises Limited

(2.15)

(2.15)

1.49

21.89

21 89

Saket Agarwa Managing Director & CEO (DIN: 00162608)



G-TEC JAINX EDUCATION LIMITED

(Formerly known as Keerti Knowledge & Skills Limited) (CIN Number: L72200MH1999PLC119661)

Registered Office: Unit No 12/A, Ninth Floor, A-Wing, Pinnacle Corporate Park, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051.

3.74*

3.55*

1.71*

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH YEAR ENDED DECEMBER 31^{ST,} 2024.

(Rs. in Lakhs except per share data)

											(RS. IN Lak	ns except per	r snare data)
		CONSOL	LIDATED							STAND	ALONE		
	Quarter Ended		Nine Moi	nth Ended	Year Ended		DADTIOU ADO	(Quarter Ended		Nine Mor	ith Ended	Year Ended
31.12.2024 Unaudited	30.09.2024 Unaudited	31.12.2023 Unaudited	31.12.2024 Unaudited	31.12.2023 Unaudited	31.03.2024 Audited		PARTICULARS	31.12.2024 Unaudited	30.09.2024 Unaudited	31.12.2023 Unaudited	31.12.2024 Unaudited	31.12.2023 Unaudited	31.03.2024 Audited
137.3	1 216.53	201.34	599.76	655.58	831.88	1	Total Income from operations	98.35	147.18	153.58	408.98	442.42	573.49
(285.79	(4.83)	2.45	(267.33)	47.31	12.75	2	Net Profit / (Loss) (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(240.04)	(17.61)	69.37	(242.25)	117.62	112.72
(285.79	(4.83)	2.45	(267.33)	47.31	12.75	3	Net Profit / (Loss) before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(240.04)	(17.61)	69.37	(242.25)	117.62	112.72
(285.79	1.23	1.81	(267.33)	35.01	(11.73)	4	Net Profit/ (Loss) after Exceptional and/ or Extraordinary Items)	(240.04)	(13.61)	51.34	(242.25)	87.04	88.94
(285.79	1.23	1.81	(267.33)	35.01	(11.73)	5	Total Comprehensive Income for the period (after tax) [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(240.04)	(13.61)	51.34	(242.25)	87.04	88.94
1,018.9	1,018.91	1,018.91	1,018.91	1,018.91	1,018.91	6	Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	1,018.91	1,018.91	1,018.91	1,018.91	1,018.91	1,018.91
		-	-	-	(544.65)	7	Other Equity (as shown in the audited balance sheet of PY)	-	-	-	-	-	48.63
						8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (not annualized)						
(2.80		0.02 0.02	(2.62) (2.62)	0.34 0.34	(0.12) (0.12)		Basic : Diluted :	(2.36) (2.36)	(0.13) (0.13)	0.50 0.50	(2.38) (2.38)	0.85 0.85	0.87 0.87

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly and Nine Month Year Ended to date financial results filled with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full Format of the unaudited financial results for the Quarter & Nine Month ended 31st December, 2024 are available on the Stock Exchange's website i.e., www.nseindia.com respectively, and on Company's website: www.gtecjainxeducation.com
- The above reuslts have been prepared by the Board of Directors in their meeting held on 08.02.2025
- 3. The above results have been prepared in accordance with the Ind AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015, as amended.
- The Consolidated figures include wholly owned subsidiaries viz. Keerti Institute India Private Limited (KIIPL) & G-Tec Jain Keerti Career Education Private Limited (Formerly Known as Keerti Tutorials India Private
- 5. The Company's business activity falls within a single reportable business segment, viz, Information Technology.
- For G-TEC JAINX EDUCATION LIMITED (Formerly known as Keerti Knowledge and Skills Limited)

Mr. Sudhakar P. Sonawane Joint Managing Director DIN: 01689700

Mr. Vinod N. Narsale Chief Financial Officer

Place: Mumbai Dated: 08.02.2025

JATTASHANKAR INDUSTRIES LIMITED

CIN:L17110MH1988PLC048451

(1.76)

(1.76)

22.45

22.45

Read office: 11. Parasrampuria Apartment, Film City Road, Gokuldham Goregaon (East), Mumbai-400063.

(Rs. in Lakhs except for EPS) Extract of Unaudited Financial Results For The Quarter and

Nine Months Ended 31st December, 2024 Particulars Quarter Quarter Ended Ended Ended 31.12.2024 31.12.2024 31.12.2023 (Unaudited) Unaudited 1 Total Income from operations (net) 34.07 915.45 365.07 Net Profit / (Loss) for the period (before Tax. (10.05)23.60 20.74 Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (40.68)(87.31) 20.74 (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (40.96)(87.59) 19.20 (after Exceptional and/or Extraordinary items) (87.59) Total Comprehensive Income for the period (40.96)19.20 [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] **Equity Share Capital** 438.71 438.71 438.71 Reserves (excluding Revaluation Reserve) 0.00 0.00 0.00 as shown in the Audited Balance Sheet of previous year) 8 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (0.93)(2.00)0.44 (a) Basic (b) Diluted (2.00)(0.93)0.44

Place: Mumba

- 01. The above Financials Results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on Record by the Board of Directors at its Meeting held on 07th February 2025.
- The limited Review required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been completed by the Auditors of the Company.
- The above is an extract of the detailed format of Quarterly and Nine Months financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Nine months ended Financial Results are available on the website of the Company- (www.jsil.in) and on the Stock Exchange website (www.bseindia.com). The same can be accessed by scanning the QR Code providing below:

For JATTASHANKAR INDUSTRIES LIMITED





Jattashankar Poddar Managing Director થિ **၉၈၆** Housing Ghar Ki Baat

द्र.: ०११-२३३५७१७१, २३३५७१७२, २३७०५४१४, वेबसाईट: www.pnbh

शाखा कार्यालय: २०३ आणि २०४-ए, दुसरा मजला, वेस्टर्न एज I, डब्ल्युई हायवे जवळ, माग ४०००६६, शाखा पत्ता: २वी, दुसरा मजला, अमेय पार्क, नवापूर रोड, बोईसर (पश्चिम), महाराष्ट्र ४०१५०१,

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीसाठी)

च्याअर्थी, निन्मस्वाक्षरीकारांनी पीएनबी हाऊर्सिंग फायनान्स लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायश्रेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अन्वये आणि एन्फोर्समेंट ऑप सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या नियम ८(१) च्या अनुपालनात आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वाप करून प्रत्येक खात्यासमोरील तारखेस एक मागणी सचना जारी करून संबंधित कर्जदारांना प्रत्येक खात्यासमोर दिलेल्या रकमेची परतफेड सदर सचनेच्या प्राप्तीची तारीख/सचनेच्या तारखेपासन ६ देवसांत करण्यात सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्ल मिळकती/तीं चा कब्जा त्याला/तिला सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोर नमूद तारखेस घेतला. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार पीएनबी हाऊर्सिंग फायनान्स लि. च्या रकम व कर्ज कराराप्रमाणे त्यावरील व्याज अशा रकमेसाठी भाराअधीन राहील. कर्जदारांचे लक्ष तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टचे कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे.

कर्ज खाते क्र.	कर्जदार/सह -कर्जदार/ जामीनदार यांचे	मागणी	थकवाकी रक्कम	कब्जा घेतल्याची	गहाण मिळकती/तींचे वर्णन
	नाव	सूचनेची तारीख		तारीख	
एनएचएल/बीआरव्ही	श्री. सुनिल आध्या सिंग (कर्जदार),	93-99-	रु. २६,७५,७०३.७१/-	०५-०२-२०२५	फ्लॅट क्र. ए/८०४, मोजमापित ५०० चौ. फू. (चटई क्षेत्र), ८व्य
एल/	आध्या हरबंस सिंग यांचा मुलगा, श्रीम.	२०२४	(रुपये सव्वीस लाख पंच्याहत्तर	(सांकेतिक कब्जा)	मजल्यावर, ''धैवत को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड'
०५१८/५३२१९२,	माया सुनिल सिंग (सह-कर्जदार),		हजार सातशे तीन आणि एकाहत्तर		अशा ज्ञात इमारतीमध्ये, सर्व्हे क्र. २५६, हिस्सा क्र. १, सी.टी.एस
शा.का. बोरिवली	सुनिल आध्या सिंग यांच्या पत्नी,		पैसे मात्र)		क्र. ४,४/१,६,६/१,६/२,६/३,१०,१०/१ ते २९ आणि
					११ धारक जिमनीवर बांधकामित, क्षेत्र मोजमापित ४९,६६६.६३
					चौ. मीटर्स, गाव मुलुंड, जिल्हा-मुंबई येथे स्थित.
एचओयु/	जितेंद्रकुमार नागिना सिंग (कर्जदार)	१५-०४-	रु. २१,९१,१४५.२१/-	04-07-7074	फ्लॅट क्र. ००१, ४ विंग, तळमजला, इमारत क्र. ४, नेस्ट
बीओएसआर/	सुनिता जितेंद्र सिंग (सह-कर्जदार)	२०२४	(रुपये एकवीस लाख एक्यान्नव	(सांकेतिक कब्जा)	रेसिडेन्सी, पालघर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र, ४०१४०४,
०९२१/९१६४७६,	1		हजार एकशे पंचेचाळीस आणि		
णा का बोईमर			पैसे एकवीस मात्र)		

ı	एनएचएल/बीआरव्ही		63-66-	रु. २६,७५,७०३.७१/-	04-07-7074	फ्लॅट क्र. ए/८०४, मोजमापित ५०० चौ. फू. (चटई क्षेत्र), ८व्या
ı	एल/	आध्या हरबंस सिंग यांचा मुलगा, श्रीम.	२०२४	(रुपये सव्वीस लाख पंच्याहत्तर	(सांकेतिक कब्जा)	मजल्यावर, ''धैवत को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड''
ı	०५१८/५३२१९२,	माया सुनिल सिंग (सह-कर्जदार),		हजार सातशे तीन आणि एकाहत्तर		अशा ज्ञात इमारतीमध्ये, सर्व्हे क्र. २५६, हिस्सा क्र. १, सी.टी.एस.
ı	शा.का. बोरिवली	सुनिल आध्या सिंग यांच्या पत्नी,		पैसे मात्र)		क्र. ४, ४/१, ६, ६/१, ६/२, ६/३, १०, १०/१ ते २९ आणि
ı						११ धारक जिमनीवर बांधकामित, क्षेत्र मोजमापित ४९,६६६.६३
ı						चौ. मीटर्स, गाव मुलुंड, जिल्हा-मुंबई येथे स्थित.
ı	एचओय्/	जितेंद्रकुमार नागिना सिंग (कर्जदार)	१५-०४-	ह. २१,९१,१४५.२१/-	04-07-7074	फ्लॅट क्र. ००१, ४ विंग, तळमजला, इमारत क्र. ४, नेस्ट
ı	बीओएसआर/	सुनिता जितेंद्र सिंग (सह-कर्जदार)	२०२४	(रुपये एकवीस लाख एक्यान्नव	(सांकेतिक कब्जा)	रेसिडेन्सी, पालघर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र, ४०१४०४,
ı	०९२१/९१६४७६,			हजार एकशे पंचेचाळीस आणि		
ı	शा.का. बोईसर			पैसे एकवीस मात्र)		
l	ठिकाण: मुंबई, दिन	iक: ०५.०२.२०२५	•		सही/- प्राधिकृ	त अधिकारी, पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

	•	बाळू फोर्ज	इंडस्ट्रिज लि	मिटेड			
	५०६, ५वा मजला, इ	इम्पीरियल पॅलेस, ४५ ते	ोली पार्क रोड, अंधेरी (प	पूर्व), मुंबई, महाराष्ट्र-	४०० ०६९.		
			० ०एमएच१९८९पीएलस				
	ईमेल आयडी : compliance@bali						
<u> </u>	३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेले वि	तेमाही आणि नऊ	महिन्यासाठी एका			ाचा उतारा	
				एकत्रित (रब	हम लाखांमध्ये)		
अ.	तपशिल		संपलेली तिमाही		संपलेले -	_ `	संपलेले वर्ष
क्र.	HAISTO	३१.१२.२०२४	३०.०९.२०२४	३१.१२.२०२३	३१.१२.२०२४	३१.१२.२०२३	३१.०३.२०२४
<u></u>			अलेखापरिक्षित		अलेखा	परिक्षित	लेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२६,५३४.९२	२२,५२३.२६	१४,८६९.१२	६६,६९४.८०	४०,४५७.५१	५७,००९.०३
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक	ı l		, 1		_I ,	
	आणि/किंवा अनन्य साधारण बाबींपूवी#)	७,४१६.१७	६,३८०.२७	२,९९५.३५	१७,९८७.७८	७,९०८.७६	११,३६६.२८
ş	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	ı	.			ı	
1	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबीं पश्चात#)	७,४१६.१७	६,३८०.२७	२,९९५.३५	१७,९८७.७८	७,९०८.७६	११,३६६.२८
8	करोत्तर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक	ı l		, 1		_I ,	
1	आणि/किंवा अनन्य साधारण बाबीं पश्चात#)	५,९००.५८	४,७९९.५२	२,५२०.६९	१४,११६.७०	६,५२५.३१	९,३४९.३२
4	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी	ı l		, 1		_I ,	
1	नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न	i I					
1	(करोत्तर) समाविष्टीत)	६,०४३.५०	४,८१६.२०	२,५४२.११	१४,२७१.९०		९,३७०.०६
ξ	समभाग भांडवली	१०,९४४.१९	१०,९४४.१९	१०,२५९.१९	१०,९४४.१९	१०,२५९.१९	१०,२५९.१९
૭	मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दर्शविल्याप्रमाणे	i 1	.				
1	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून)	i 1					४५,०३७.१४
۷	प्रति समभाग प्राप्ती (खंडीत आणि अखंडीत परिवर्तनासाठी) -	ı l		, 1		_I ,	
1	१. मूलभूत:	५.५२	૪.५५	२.५८	१३.४७	६.६५	۷.۶
	२. सौम्यिकृत:	4.88	४.२६	२.५७	१२.६२	६.६१	9.68
टीप	: १ रेग्युलेशन ४७(१)(बी)ला अनुसरून अलिप्त वित्तीय निष्	कर्षावर अतिरिक्त म	ाहिती				
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१७,००१.३६	१५,९८७.५५	१०,५७४.०३	४५,४०७.१९	२८,१६८.४६	३९,८७०.९८

वरील वित्तीय निष्कर्ष लेखापरिक्षण समिती द्वारे पुनरावलोकन आणि शिफारस केली आहे आणि ०७ फेब्रुवारी, २०२५ रोजी घेतलेल्या त्यांच्या सभेत संचालक मंडळाद्वारे मंजू केले आणि रेकॉर्डवर घेतले आहेत

४,७७२.७७

२,३४२.४५

१३,४४४.४२

4,899.89

- सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१६ च्या रेग्युलेशन ३३ च्या आवश्यकतेनुसार मर्यादित पुनर्विलोकन कंपनीच्या लेखापरिक्षकाद्वारे पूर्ण झाले
- ३) वरील सेवी (सूचीबद्ध आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) नियमावती, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या तिमाही निष्कर्षाचे तपशीलवार स्वरूपाचा एक उतारा आहे. तिमाही निष्कर्षाचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंजचे शेबसाइट (www.bseindia.com and www.nseindia.com आणि कंपनीची वेबसाईट (URL https://www.baluindustries.com/investors.php) वर उपलब्ध आहे



कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) कर पूर्व

करोत्तर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

बाळु फोर्ज इंडस्टिज लिमिटेडसाठी आणि च्या वतीने सही/-जसपालसिंग चांडोव व्यवस्थापकीय संचालव डीआयएन : ००८१३२१८

६,०२५.७४

८,७३१.९१

	Starlog Ent	terpris	es Lim	iited			
	Regd. Office: 501, Sukh Sagar, N. S. P						
	Email: cs@starlog.in Tel +91 22 690712; CIN: L63010MH1983PLC031578	34 Fax: +91 MSME regi	22 23007013 1. No. UDYAM	website: www -MH-18-02056	w.stanog.in 650		
	EXTRACT FROM THE UNAUDITED STANDA						
	STARLOG ENTERPRISES LIMITED FOR THE QUAR	TER AND	NINE MONT				
			TANDAL 01			ept for earnin	<u> </u>
Sr.	5	Quarter S	TANDALON Quarter	9 Months	Quarter	ONSOLIDAT Quarter	9 Months
No.	Particulars	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended
		31.12.2024	31.12.2023			31.12.2023	31.12.2024
		IND-AS	IND-AS	IND-AS	IND-AS	IND-AS	IND-AS
4	Total la como from On continuo	Unaudited		Unaudited			Unaudited
1. 2.	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period	452.02	240.67	986.25	513.75	224.95	1,164.29
۷٠.	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	138.98	(210.52)	106.71	105.90	(264.13)	52.43
3.	Net Profit / (Loss) for the period before tax	150.50	(210.02)	100.71	100.00	(204.13)	02.40
0.	(after Exceptional and/or Extraordinary items#)	220.15	(210.52)	2.686.02	187.07	(264.13)	2.631.74
4.	Net Profit / (Loss) for the period after tax		(=::::=)	_,,,,,,,,		(==)	_,
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	220.15	(210.52)	2,686.02	172.82	(264.13)	2,611.75
5.	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]	220.15	(210.52)	2,686.02		(===::==)	2,611.75
6.	Equity Share Capital	1,196.70	1,196.70	1,196.70	1,196.70	1,196.70	1,196.70
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in						
	the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	-
8.	Earnings per equity share						
	(for continuing and discontinued operations)(In Rs.) a. Basic (in Rs.)	1.84	(1.76)	22.45	1.49	(2.15)	21.89
	b. Diluted (in Rs.)	1.84	(1.76)	22.45		1 ' '/	21.89
<u></u>	ceptional items adjusted in the Statement of Profit and Loss in		(-7		1.43	(2.13)	21.09

of the detailed format of quarter and nine months ended financial results filed with the Stock Exchanges unde Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and nine months ended financial results are available on the Bombay Stock Exchange website (www.bseindia.com) and also on the Company's website

www.starlog.in. The same can also be accessed through the below QR code.

The detailed financial results and this extract were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board o Directors at their respective meetings held on 07.02.2025.



For Starlog Enterprises Limite Saket Agarwa Managing Director & CEO (DIN: 00162608 **NGL FINE-CHEM LIMITED**



ı			Rega	Office: 30 i	, E-Square,	L24110MH			Mumbai - 4	00 057.		V		
l		UNAUDITED	FINANCIA	L RESUL					S ENDED	31ST DE	CEMBER	, 2024	Amo	unt in lakhs
Γ	П				Conso	lidated					Stan	dalone		
	Sr.	PARTICULARS	Q	uarter End	ed	Nine Mon	ths Ended	Year Ended	Q	uarter End	ed	Nine Mon	ths Ended	Year Ended
ľ	No.		31.12.2024 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)		31.12.2023 (Unaudited)		31.12.2024 (Unaudited)		31.12.2023 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)		31.03.2024 (Audited)
ı	1 -	Total Income from operations	8,896.69	9,859.91	9,163.14	28,392.69	24,939.22	35,281.64	8,698.43	9,683.91	8,900.08	27,784.72	24,511.87	34,487.43
l		Net Profit for the period before Tax and Exceptional items	126.53	1,332.96	1,432.92	2,638.18	3,834.93	5,441.70	81.11	1,343.01	1,279.54	2,424.28	3,647.13	5,070.83
	- (Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extra Ordinary items)	127.66	981.27	1.003.36	2,030.83	2,901.84	4.131.67	78.28	1,004.43	889.60	1,865.28	2,767.08	3,851.94
	4 -	Total comprehensive income for the period (Comprising profit for the period (after tax) and other comprehensive			,,,,,,,	,	,	,						ŕ
ı		ncome (after tax)	133.88	951.28	1,006.40	2,007.93	2,887.07	4,116.39	84.26	975.09	892.26	1,842.25	2,751.92	3,836.62
l	(Paid up Equity Share Capital (Face value per share Rs. 5)	308.90	308.90	308.90	308.90	308.90	308.90	308.90	308.90	308.90	308.90	308.90	308.90
	F	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of the previous year	N.A	N.A	N.A	N.A	N.A	25,971.64	N.A	N.A	N.A	N.A	N.A	25,971.64
	7 E	Earnings per share (of Rs. 5 each) (for continuing & discontinued operations)						20,07						20,01
١	- 1	a. Basic	2.07	15.88		32.87				16.26	14.40			62.35
L	l	b. Diluted	2.07	15.88	16.24	32.87	46.97	66.88	1.27	16.26	14.40	30.19	44.79	62.35
1	The	above is the extract of the detailed for	mot of augr	tork/woork	financial re	soulto filed s	with the Ste	ok Evobon	ao undor D	ogulation 2	2 of CEDI /	Licting Obli	action and	Dicologuro

The above is the extract of the detailed format of quarterly/yearly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the quarterly/yearly financial results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com & www.nseindia.com) and on the Company website (www.nglfinechem.com)

For and On behalf of Board of Directors Rahul Nachane **Managing Director**

Fujisan



Place: Mumbai

Date: 7th February, 2025

ठाकेर ॲण्ड कंपनी लिमिटेड

सीआयएन: एल२१०९८एमएच१८७८पीएलसी००००३३.

नोंदणी. कार्यालय: भोगिलाल हरगोविंदास बिल्डिंग, मेझ्झानिन मजला, १८/२०, के. दुभाष मार्ग, मुंबई-४०० ००१. दूर. क्र.: ९१-२२-४३५५३३३; ई-मेल: thacker@thacker.co.in; वेबसाईट: www.thacker.co.in

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

(अन्य प्रकारे नमूद केल्या खेरीज रु. लाखात)

अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले :	नऊ महीने	संपलेले वर्ष
क्र.		38.88.8088	३०.०९.२०२४	38.82.2023	38.88.8088	३१.१२.२०२३	39.03.7078
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१३०.२२	२०४.९६	१०६.९५	95.588	४१९.८३	५२७.२२
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि आधीच्या कालावधीच्या बाबींपूर्वी)	७२.०३	१५८.७७	५५.३०	२८९.६८	२६७.९४	३२२.४२
3	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (आधीच्या कालावधीच्या बाबीनंतर)	65.03	१५८.७७	५५.३०	२८९.६८	२६७.९४	३२२.४२
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	५५.५२	१२२.३०	३६.०७	२२५.६०	२१०.५३	१८९.६६
4	सहयोगींच्या नफा/(तोटा) चा हिस्सा	३२४.०४	४९८.०३	४७५.९४	१,२९०.७१	९९४.३३	१,६१८.७३
ξ	कालावधीसाठी इतर सर्व समावेशक उत्पन्न	१,६७६.३०	(१०.८५)	११८.८१	१,७४८.७३	७७.०১४	६३८.९९
G	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा (करोत्तर), सहयोगीच्या नफा/(तोटा) चा हिस्सा आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	२,०५५.८६	६०९.४८	६३०.८२	४,२६५.०४	१,६८५.६३	२,४४७.३८
۷	समभाग भांडवल	20.08	१०.८८	१०.८८	90.66	१०.८८	१०.८८
9	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवलेली पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	-	-	-		-	१२,३६८.०७
१०	प्रति समभाग प्राप्ती : मूलभूत आणि सौम्यिकृत (रू.)	38.८९	५७.०२	४७.०६	१३९.३८	११०.७५	१६६.२३

- १. वरील वित्तीय निष्कर्ष लेखापरिक्षण समितीने पुनर्विलोकीत करून त्यांची शिफारस केली आणि ७ फेब्रुवारी, २०२५ रोजीच्या बैठकीत संचालक मंडळाने ते अभिलिखित केले.
- २. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गतचे मर्यादित पुनर्विलोकन वैधानिक लेखापरीक्षकांकडून करण्यांत आले आहे. ३. एकत्रित वित्तीय निष्कर्षांमध्ये खालील निष्कर्ष समाविष्ट आहेत :-

नाव	संबंध
फुजीसान टेक्नॉलॉजीस लिमिटेड	उपकंपनी
एएमजे लॅंड होल्डिंग्ज लिमिटेड	सहयोगी कंपनी
पदमजी पेपर प्रॉडक्टस लिमिटेड	सहयोगी कंपनी

चालू कालावधीच्या सादरीकरणाशी सुसंगत होण्याकरिता आवश्यकतेप्रमाणे मागील कालावधीसाठीची आकडेवारी पुनर्रचित/पुनर्गठीत केली आहे.

- वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. ह्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट (www.bseindia.com) व कंपनीची वेबसाईट (www.thacker.co.in) वर उपलब्ध आहे.
- एकत्रिकरणाच्या योजनेच्या मंजुरीकरीता याचिका म्हणजेच फुजीसान टेक्नॉलॉजीस लिमिटेड (हस्तांतरक कंपनी) सह ठाकेर ॲण्ड कंपनी लिमिटेड (हस्तांतरिती कंपनी) आणि त्यांच्या संबंधित भागधारकांद्वारे अंतरलयनाद्वारे एकत्रिकरण सन्मानीय राष्ट्रीय कंपनी निधी न्यायाधिकरण (एनसीएलटी), मुंबई खंडपीठद्वारे दाखल करण्यात आले आणि अंतिम सुनावणी एनसीएलटी येथे १८ फेब्रुवारी, २०२५ रोजीस ठरवले आहे.
- महत्त्वाची अलिप्त वित्तीय माहिती खालीलप्रमाणे :-

(अन्य प्रकारे नमूद केल्या खेरीज रु. लाखात)

अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले	संपलेले वर्ष	
क्र.		३१.१२.२०२४	३०.०९.२०२४	३१.१२.२०२३	३१.१२.२०२४	३१.१२.२०२३	३१.०३.२०२४
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१२४.०७	१९३.५८	१००.८७	४१८.२७	३९४.०८	४९५.६४
?	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	६९.२८	१५०.५७	५२.८३	२७६.४२	२५२.५२	३०७.८४
3	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	42.28	११६.५१	३३.७३	२१५.३५	१९९.१९	१७८.५९
8	इतर सर्वसमावेशक उत्पन्न	५३५.३४	(८.३२)	७१.८३	७९५.६३	१६४.८२	१७७.९३
ų	एकूण इतर सर्वसमावेशक उत्पन्न (इतर सर्वसमावेशक उत्पन्न आणि करोत्तर निव्वळ नफा धरुन)	५८८.३८	१०८.१९	१०५.५६	१,०१०.९८	३६४.०१	३५६.५२

ठिकाण : मुंबई दिनांक: ७ फेब्रुवारी, २०२५



ठाकेर ॲण्ड कंपनी लिमिटेडसाठी अरुण कुमार जातिया अध्यक्ष

PUBLIC NOTICE

Place : Mumbai

Date: 07.02.2025

Please note that clients namely SMT SARSWATI LAXMAN CHAVAN SUNANDA SUBHASH SALUNKHE NEI MISS, SUREKHA LAXMAN CHAVAN MR. SANTOSH LAXMAN CHAVAN an MR. HEMANT LAXMAN CHAVAN are lawful joint owners of ALL THOSE piece and parcel of immovable properties being Open Plot of land Ground bearing Surve No. 450, CTS No. 970, 970/1 to 16 total admeasuring 407 1 Sq. Mtrs. falling within the remark of RESIDENTIAL ZONE in th Development Plan of MCGM situated a Village Malad South, Taluka – Borival within the registration of sub district of Mumbai City and Mumbai Suburbai District. in which Deed of Conveyance has been executed and register before office o Sub Registrar of Assurance Borivali No bearing Doc Sr. No. . BRL7-22781/2024 dated 21/11/2024 in which Mr. Yogesl Shridhar Rao being Purchaser has faile and defaulted to make payment of consideration so deed stand null and voice having no existence in law. Therefor through this public notice it is informed a arge in public that not to deal in respect of the above said property and Deed o Conveyance stand null and void due to non payment as mentioned in therein. This is to inform public at large that or basis of alleged false and bogu documentation made by Mr. Yoges Shridhar Rao in respect of the above said properties if any third party will be create will become null and void who intending t grab property which stand in our names. anyone has any objections regardin

VIVEK TRIPATHI, Advocate Rameshwar society, Charkop Sec Kandivali West Mumbai 400067 Date: 09/02/2025 M.: 9819946879 Place: Mun

above sale, they may contact within 0 days from the issue of public notice to the

elow mentioned Advocate without fail.



एनआरबी बेअरिंग्ज लिमिटेड

सीआयएन : एल२९१३०एमएच१९६५पीएलसी०१३२५१ नों. कार्यालय: धन्तुर, १५, सर पी.एम. रोड, फोर्ट, मुंबई - ४००००१ दू.क्र. ०२२-२२६६४५७०/२२६६४१६०/२२६६४९९८, फॅक्स : ०२२-२२६६०४१२ वेबसाईट : www.nrbbearings.com, ई-मेल : investorcare@nrb.co.in

३१ डिसेंबर. २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिनेसाठी वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(रु. लाखात)

	अलिप्त						एकत्रित						
_	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेले	संपलेले	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेले	संपलेले	
ापशील -	तिमाही	तिमाही	तिमाही	नऊ महिने	नऊ महिने	वर्ष	तिमाही	तिमाही	तिमाही	नऊ महिने	नऊ महिने	वर्ष	
	३१.१२.२४	३०.०९.२४	३१.१२.२३	३१.१२.२४	३१.१२.२३	३१.०३.२४	३१.१२.२४	३०.०९.२४	३१.१२.२३	३१.१२.२४	३१.१२.२३	३१.०३.२४	
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
Ī	२५,७०८	२७,२१५	२४,७९५	७८,२५८	७५,७०८	१,०२,२७२	२७,८५२	३०,१५१	२५,८४१	८६,९३२	८०,९४२	१,०९,४०३	
ऽ नफा / (तोटा)													
ाणि/किंवा अनन्यसाधारण													
	२,९२७	३,७०९	२,१८२	८,८७७	७,७२८	१०,७८४	३,६१५	४,७६३	२,८३२	११,६८७	९,४९७	१२,८४४	
किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	२,५००	३,७०९	२०,४१०	८,४५०	२७,७१५	३१,८२२	३,१८८	४,७६३	२१,०६०	११,२६०	२७,१८९	३१,५८७	
: निव्वळ नफा		·											
किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	१,८२१	२,८०३	१६,१९१	६,३७९	२२,०७६	२५,०४७	२,२१०	३,५९४	१६,६१२	८,३६६	२०,९७४	२४,१५१	
त्पन्न (करोत्तर)	१,६९३	२,८५७	१६,२७३	६,३७०	२२,३१९	२५,४१४	१,६२४	४,५७५	१६,९५४	८,९५४	२१,२७८	२४,३६६	
भांडवल (प्रत्येकी रु. २/-													
ालेले)	१,९३८	१,९३८	१,९३८	१,९३८	१,९३८	१,९३८	१,९३८	१,९३८	१,९३८	१,९३८	१,९३८	१,९३८	
(पूनर्मूल्यांकित राखीव वगळून)		·				८२,७१३						८५,६६१	
र्वी व नंतर) (प्रत्येकी रु. २/- चे)													
	۶.८८ *	۶.८९ *	१६.७१*	६.५८ *	२२.७८ *	२५.८५	₹.२० *	३.६४ *	१७.०९*	८.४१ *	२१.४९ *	२४.७१	
	۶.८८ *	۶.८९ *	१६.७१*	६.५८*	२२.७८ *	२५.८५	२.२० *	₹.६४ *	१७.०९*	८.४१*	२१.४९ *	२४.७१	
	तपशील त नफा/(तोटा) ग्राणि/किंवा अनन्यसाधारण निव्वळ नफा/(तोटा) किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर) तिव्वळ नफा किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर) त्पन्न (करोत्तर) भांडवल (प्रत्येकी रु. २/- ग्रालेले) (पूनर्मूल्यांकित राखीव वगळून) पूर्वी व नंतर) (प्रत्येकी रु. २/- चे)	तिमाही	तिमाही	तिमाही ३१.१९.२४ अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित उप,९९५ २४,७९५ उप,८९५ उप,८९० उप,८००	तिमाही ३१.१२.२४ अलेखापरिक्षित अलेखापरिक्यापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखाप	तिमाही इर.१२.२४ अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित इर.१२.२३ अलेखापरिक्षित अलेखापरिक्षत अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षत अलेखापरिक्षित अलेखापरिक्षत अलेखापरिक्य अलेखापरिक्षत अलेखापरिक	तिमाही ३१.१२.२४ अलेखापरिक्षित	तिमाही ३१.१२.२४ अलेखापरिक्षित पर्णात विमाही ३१.१२.२४ अलेखापरिक्षित अह.१२.२३ अलेखापरिक्षित अह.१२.२३ अलेखापरिक्षित अह.१२.२३ अलेखापरिक्षित अह.११२.२४ अलेखापरिक्षित अह.११२.२३ अलेखापरिक्षित अह.११२.२४ अलेखापरिक्षित अह.११२.२३ अलेखापरिक्षित अह.११२२ ३०.८५२ अह.१८२२ ३०.८५२ अह.१८२२ विव्यळ नफा/(तोटा) (किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर) १००० ३०.७०० २०००० १००० १००० १०००० १००० १०००० १०० १००० १००० १००० १००	तिमाही है. है.१२.२४ अलेखापरिक्षित विमाही है.११२.२४ अलेखापरिक्षित है.११८२ है.१८५ है.५८४ है.१८५४ हे.५८४ हे.१८५४ हे.५८४ हे.१८५४	तिमाही ३१.१२.२४ अलेखापरिक्षित विमाही ३१.१२.२३ अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित ३१.१२.२३ अलेखापरिक्षित अल	प्रशास्त तिमाही ३१.१२.२४ अलेखापरिक्षित तिमाही ३१.१२.२३ अलेखापरिक्षित ३१.१२.२३ ३१.१२.२	तिमाही ३१.१२.२४ अलेखापरिक्षित ३१.१२.२४ अलेखापरिक्षित ३१.१२.२३ अलेखापरिक्षित अले	

- १. ०७ फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या संबंधित बैठकांमध्ये वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि त्यानंतर संचालक मंडळाने मंजुरी दिली.
- २. निष्कर्षांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंड एएस) रूल्स, २०१५ अंतर्गत अधिसुचित इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस (इंड एएस) सहवाचता कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंप्डर्डस) रूल्स, २०१५ च्या नियम ३ आणि कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्ड) (सुधारित) रुल्स, २०१६ अनुसार बनवले आहे.

टीप : वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे सादर केलेल्या तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशिवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण बीएसईच्या http://www.nsbeindia.com एनएसईच्या http://www.nseindia.com, ह्या वेबसाईटस वर तसेच कंपनीची वेबसाईट http://www.nrbbearings.com/ वर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी (श्रीमती) हर्षबिना झवेरी

उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक



